

उत्कृष्ट मराठी वाड.मय निर्मितीस
राज्य पुरस्कार सन २०१०-२०११
जाहीर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्रमांक-रावापु-१०१२/प्र.क्र.१३७/२०१२/भाषा-३,

मराठी भाषा विभाग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : १७ जानेवारी, २०१३

वाचा : १) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्रमांक : मवापु

२००७/ प्र.क्र.१५३/सां.का. ३, दि. १६ जून, २००७.

२) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्रमांक:पूरक
२०११/ प्र.क्र.१५०/सां.का. ४, दि. १३ एप्रिल, २०१२.

३) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे पत्र क्रमांक:उवापु २०१२/
प्र.क्र.२२१/सां.का.४ दि. २ नोव्हेंबर, २०१२

४) सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे पत्र क्रमांक:सां.का.सं./
३७३२ दि. २ नोव्हेंबर, २०१२.

प्रस्तावना :-

उत्कृष्ट मराठी वाड.मय निर्मितीसाठी लेखकांना उत्तेजन देण्याच्या हेतूने राज्य शासन त्यांच्या उत्तम पुस्तकास प्रौढ आणि बालवाड.मय या विभागात विविध मान्यवरांच्या नावांनी पुरस्कार देते. सदर पुरस्कार वितरित करण्याची कार्यवाही यापूर्वी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत करण्यात येत होती. तथापि, मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये मराठी भाषेशी संबंधित सर्व कार्यालये, संस्था व मंडळ एकाच विभागाच्या कार्यक्षेत्राखाली आणण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २९ नोव्हेंबर, २०१० च्या अधिसूचनेन्वये स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करण्यात आली आहे. साहित्य क्षेत्राशी संबंधित असलेले १) श्री.पु.भागवत पुरस्कार २) उत्कृष्ट मराठी वाड.मय निर्मितीस राज्य पुरस्कार व ३) विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हे तीनही पुरस्कार सन २०१२-१३ या वित्तीय वर्षापासून मराठी भाषा विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

सन २०१० -२०११ या वर्षाचा उत्कृष्ट मराठी वाड.मय निर्मितीस राज्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्याची कार्यवाही मराठी भाषा विभागाने करण्याबाबत तसेच सदर पुरस्काराच्या रकमा सांस्कृतिक कार्य विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या दि. १३ एप्रिल, २०१२ च्या शासन निर्णयानुसार अदा करण्याबाबत सांस्कृतिक कार्य विभागाकडून कळविण्यात आले. त्यानुसार सन २०१०-२०११ चा उत्कृष्ट मराठी वाड.मय निर्मितीस राज्य पुरस्कार जाहीर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सन २०१० -२०११ या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाड.मय निर्मितीस राज्य पुरस्कार प्रदान करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या निकालपत्रानुसार सदर पुरस्कारासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या ८१ लेखक / साहित्यिकांची नांवे सोबत जोडलेल्या यादीनुसार जाहीर करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. सन २०१० - २०११ या वर्षाच्या उत्कृष्ट मराठी वाड.मय निर्मितीस राज्य पुरस्कार प्रदान करावयाच्या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम जास्तीत जास्त R.५०,०००/- (रुपये पन्नास हजार फक्त) व कमीत कमी R.२०,०००/- (रुपये वीस हजार फक्त), स्पृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. सदर पुरस्काराच्या यादीमध्ये कोणत्या वाड.मय प्रकारास कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, त्याचे नाव, तसेच संबंधित लेखकाचे, पुस्तकाचे, प्रकाशन संस्थेचे नांव व पुरस्काराची रक्कम नमूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर यादीत नमूद केल्याप्रमाणे पुरस्काराची रक्कम पुरस्कार प्राप्त लेखक / साहित्यिकांना प्रदान करण्यासाठी शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

३. यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या दुय्यम अधिका-यास याबाबतच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.

४. या प्रित्यर्थ होणारा खर्च मागणी क्र. झेडेएफ -०२, २२०५ - कला व संस्कृती - (०१)(०३) -उत्तम पुस्तकांना उत्तेजन - ५० इतर खर्च (योजनेतर) या लेखाशिर्षाखाली सन २०१२ - २०१३ या वित्तीय वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात याला असून, त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१३०११८१२३७०४२७३३ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

१२३१२४

(ललिता शि.देठे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति :-

१. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मा.उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा.मंत्री (सांस्कृतिक कार्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. मा.राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
५. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई,

६. प्रधान सचिव (सांस्कृतिक कार्य), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई,
७. सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
८. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
९. महालेखापाल, महाराष्ट्र-१, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
१०. महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
११. सर्व विभागीय आयुक्त,
१२. सर्व जिल्हाधिकारी,
१३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
१४. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई,
१५. महालेखाकार (स्थानिक निकाय लेखापरीक्षा व लेखा), महाराष्ट्र, मुंबई,
१६. वित्त विभाग (व्यय -४ / अर्थसंकल्प -३ / अर्थसंकल्प - १४), मंत्रालय, मुंबई,
१७. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
१८. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई,
१९. संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
२०. सहसंचालक, लेखा व कोषागारे संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, ५ वा मजला, मुंबई,
२१. अवर सचिव (अर्थसंकल्प), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
२२. भाषा - ३ (संग्रहार्थ).

प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी (प्रस्तुत माहिती सर्व वृत्तपत्रात तसेच राज्य शासनाच्या सर्व प्रसिद्धी ग्राध्यमाव्दारे यथाप्रस्तावित करावी ही विनंती) :-

१. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई,
२. संचालक, आकाशवाणी, मुंबई,
३. संचालक, दूरदर्शन केंद्र, मुंबई,
४. मुख्य माहिती अधिकारी, महाराष्ट्र माहिती केंद्र, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली,
५. महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी / गोवा.

सन २०१० - २०११ या वर्षाकरीता उल्कृष्ट मराठी वाडे.मय निर्मितीस राज्य पुस्कार प्रदान करण्यासाठी
पात्र ठरविण्यात आलेल्या लेखक / साहित्यिकांची यादी

| अ.क्र. | वाडे.मय प्रकार | पुरस्कार | रक्कम | लेखकाचे नाव | पुस्तकाचे नाव | प्रकाशन संस्था |
|--------|----------------|-----------------------------|-------------|--------------------------------|----------------------------------|--------------------------------|
| १. | काळ्य प्रौढ | कवी केशवसुत पुरस्कार | रु.५०,०००/- | श्री.गणेश विस्पुते | आवाज नस्त होत नाही | लोकवाडे.मय गृह प्रा.लि., मुंबई |
| २. | काळ्य प्रौढ | बालकवी पुरस्कार | रु.५०,०००/- | श्री.अनिल धाकू कांबळी | किलोकिल्या उजेडाची तिरीप | पॅथलर प्रकाशन प्रा.लि. मुंबई |
| ३. | काळ्य प्रथम | बहिणाबाई चौधरी पुरस्कार | रु.३०,०००/- | श्री.संतोष शेणाई | घटकापळाने | पद्मांधा प्रकाशन, पुणे |
| ४. | काळ्य विशेष | इंदिरा संत पुरस्कार | रु.२०,०००/- | श्री. संजीवनी तडेगावकर | अरुंदद दारातून बाहेर पडताना | उर्मा प्रकाशन, जालना |
| ५. | नाटक प्रौढ | राम गणेश गडकरी पुरस्कार | रु.५०,०००/- | श्री.अशोक पाटोळे, मुंबई | अग्निदिव्य | पॅथलर प्रकाशन प्रा.लि. मुंबई |
| ६. | नाटक प्रौढ | अणणासाहेब किलोस्कर पुरस्कार | रु.५०,०००/- | श्री.जयंत पवार, मुंबई | काय डेंजर वारा सुटलाय | पॅथलर प्रकाशन प्रा.लि. मुंबई |
| ७. | नाटक विशेष | विवाहार्डकर पुरस्कार | रु.२०,०००/- | श्री.विलास सारंग, मुंबई | गांधीजीच माकड | पद्मांधा प्रकाशन, पुणे |
| ८. | काढंबरी पोढ | हरी नारायण आपट पुरस्कार | रु.५०,०००/- | श्रीमती मीना देशपांडे, मुंबई | हुतात्मा | मंजीस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे |
| ९. | काढंबरी पोढ | विस्खांडेकर पुरस्कार | रु.५०,०००/- | श्री.अशोक कोतिक कोळी, जळगांव | कुंथा | पॅथलर प्रकाशन प्रा.लि. मुंबई |
| १०. | काढंबरी प्रथम | श्री.ना.पेंडसे पुरस्कार | रु.३०,०००/- | श्री.आनंद बिंगाकर, कराड | अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट | लोकवाडे.मय गृह प्रा.लि. मुंबई |
| ११. | काढंबरी विशेष | उद्घव ज.शेळके पुरस्कार | रु.२०,०००/- | श्री.जी.के.ऐनापुरे, सांगली | जाईच्या घरी जाई | साकेत प्रकाशन, औरंगाबाद |
| १२. | लघुकथा प्रौढ | दिवाकर कृष्ण पुरस्कार | रु.५०,०००/- | डॉ.रंगिन केशवराव शोभणे, नागपूर | चंद्रोत्सव | विजय प्रकाशन, नागपूर |
| १३. | लघुकथा प्रौढ | पु.भा.भावे पुरस्कार | रु.५०,०००/- | श्री.जयंत राजाराम पवार, मुंबई | फिनिवसच्या राखेतून उडला मोर | लोकवाडे.मय गृह प्रा.लि. मुंबई |
| १४. | लघुकथा प्रथम | ग.ल.ठोकळ पुरस्कार | रु.३०,०००/- | श्री.निशिकांत गुरव, कोल्हापूर | वाणीकिंडे | दर्या प्रकाशन, पुणे |

सन २०१० - २०११ या वर्षाकरीता उल्कृष्ट मराठी वाड्मय निर्मितीस राज्य पुस्तकार प्रदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या लेखक / साहित्यिकांची यादी

| अ.क्र. | वाहू-मय प्रकार | पुरस्कार | रक्कम | लेखकाचे नाव | पुस्तकाचे नाव | प्रकाशन संस्था |
|--------|--------------------|--|-------------|----------------------------------|---------------------------------|--------------------------------|
| १५. | लघुकथा विशेष | बी.रघुनाथ पुरस्कार | रु.२०,०००/- | पोळा आणि बाहुली | दिलीपराज प्रकाशन प्रा.लि. | |
| १६. | लिलिताद्य-प्रैदृ | अनन्त कणिकर पुरस्कार | रु.५०,०००/- | डॉ.प्रकाश जाशी | अशी माणसे असा निसा | मनोविकास प्रकाशन, पुणे |
| १७. | लिलिताद्य-प्रैदृ | बिंद.धाटे पुरस्कार | रु.५०,०००/- | श्री.अशोक प्रभाकर डांगे | लंगाडी आजी आणि रावणामामा. | राजहंस प्रकाशन, पुणे |
| १८. | लिलिताद्य-प्रथम | तारबाई शिंदे पुरस्कार | रु.३०,०००/- | श्री.धौंडुजा इंगोले, वाशिम | रेल्वाई कोटर | जनशक्ती वाचक चळवट औरंगाबाद |
| १९. | लिलिताद्य-विशेष | मधुकर केचे पुरस्कार | रु.२०,०००/- | श्री.इंद्रजित भालेराव | नाद | रमेश राऊत, औरंगाबाद |
| २०. | एकांकिका-प्रैदृ | मामा वरेरकर पुरस्कार | रु.५०,०००/- | श्री.दिवाकर मोहिते, मुंबई | कुणाळ्या खांद्यावर | त्रिवल प्रकाशन, पिरागाव |
| २१. | एकांकिका-विशेष | जयवंत दळवी पुरस्कार | रु.२०,०००/- | डॉ.हरिशचंद्र बोकर, भंडारा | वात्सल्य | साहित्य सहयोग, भंडारा |
| २२. | विनोद-प्रैदृ | श्रीपादकृष्ण कोलठकर व आचार्य अंत्रे पुरस्कार | रु.५०,०००/- | श्री.भा.ल.महाबळे, मुंबई | नवे ते हवे | मणिक प्रकाशन, कोलठाप |
| २३. | विनोद-विशेष | दत्त बांदेकर पुरस्कार | रु.२०,०००/- | श्री.बंडा यशोपवित, सांगली | दणका | अभिनन्दना प्रकाशन, पुणे |
| २४. | संकोर्ण-प्रैदृ | भाई माथवराव बागल पुरस्कार | रु.५०,०००/- | श्री.प्रा.राम बापट, पुणे | परामर्श | लोकवाङ्-मय गृह प्रा.लि., मुंबई |
| २५. | संकोर्ण-विशेष | कृष्णराव भालेकर पुरस्कार | रु.२०,०००/- | श्री.सर्तिश काळसेकर, मुंबई | वाचणाऱ्याची रोजनिनी | लोकवाङ्-मय गृह प्रा.लि., मुंबई |
| २६. | लिलित विजान-प्रैदृ | र.धू.कवे पुरस्कार | रु.५०,०००/- | श्री.राहुल गोखले, पुणे | विजानातील सरस आणि सुरस | महता पब्लिशिंग हाऊस, |
| २७. | लिलित विजान-विशेष | संत तुकडोजी महाराज पुरस्कार | रु.२०,०००/- | श्री.संजय ढोळे, पुणे | अशमजोव | महता पब्लिशिंग हाऊस, |
| २८. | चरित्र-प्रैदृ | लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार | रु.५०,०००/- | श्री.नरेंद्र चपळगांवकर, औरंगाबाद | तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ | मोज प्रकाशन गृह, चुवडा |
| २९. | --" -- | (विभागात) | | डॉ.अनंत देशमुख | समाज स्वास्थ्यकार | पद्यांगदा प्रकाशन, पुणे |

सन २०१० -२०११ या वर्षाकरीता उक्त कृषि मराठी वाडे,मय निर्मितीस राज्य पुरस्कार प्रदान करण्यासाठी
पात्र उरविण्यात आलेल्या लेखक / साहित्यिकांची यादी

| अ.क्र. | वाडे.मय प्रकार | पुरस्कार | रक्कम | लेखकाचे नांव | पुस्तकाचे नांव | प्रकाशन संस्था |
|--------|----------------------------------|---------------------------------|-------------|--|---|---------------------------------|
| ३०. | चारित्र-विशेष | धनंजय कोर पुरस्कार | रु.२०,०००/- | श्री.विलास खोले | आचार्य प्र.कृ.अंत्रे | श्री.गंधर्व वेद प्रकाशन, पुणे |
| ३१. | आन्मचरित्र-प्रौढ | न.चि केळकर पुरस्कार | रु.५०,०००/- | श्री.चंद्रकांत वानेखडे, नागपूर | आपुला चि वाद आपांसी | मरोविकास प्रकाशन, पुणे |
| ३२. | ” .. | (विभागून) | | श्रीमती ज्योत्स्ना संभाजी कदम, ठाणे | सर आणि मी | राजहंस प्रकाशन, पुणे |
| ३३. | आन्मचरित्र-विशेष | यशवंतराव चव्हाण पुरस्कार | रु.२०,०००/- | श्री.विजय फळणीकर | पराजय नव्हे विजय | दिलोपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे |
| ३४. | समीक्षा आणि सौदर्यशास्त्र-प्रौढ | श्री.के.क्षीरसागर पुरस्कार | रु.५०,०००/- | डॉ.हरिशचंद्र थोरात, मुंबई | काढबरी : एक साहित्य प्रकार | शब्द पब्लिकेशन, मुंबई |
| ३५. | समीक्षा आणि सौदर्यशास्त्र-प्रौढ | कै.नरहर कुरुदकर पुरस्कार | रु.५०,०००/- | डॉ.वंसंत पाटणकर, मुंबई | कवितेचा शोध | मोज प्रकाशन गृह, मुंबई |
| ३६.. | समीक्षा आणि सौदर्यशास्त्र-प्रथम | कुसुमावती देशपांडे पुरस्कार | रु.३०,०००/- | श्री.प्रा.रवीन्द्र किंबुना, औरंगाबाद | किंबुना | लोकवाहिनी गृह प्रा.लि., मुंबई |
| ३७. | समीक्षा आणि सौदर्यशास्त्र-विशेष | वा.ल.कुलकर्णी पुरस्कार | रु.२०,०००/- | डॉ.श्यामल वनारसे, पुणे | सत्यर्जित राय आणि भारतीय मन्वंतर | शब्दपर्व प्रकाशन, ठाणे |
| ३८. | इतिहास-प्रौढ | महात्मा ज्योतीराव फुले पुरस्कार | रु.५०,०००/- | श्री.गजानन भास्कर मेहेदके श्री.संतोष प्र.शिंगे | शिवछत्रपतीचे आरम्भ | परम मित्र पब्लिकेशन, ठाणे |
| ३९. | इतिहास-विशेष | क्रांतीसंह नाना पाटील पुरस्कार | रु.२०,०००/- | डॉ.सतीश साठुके | वीड जिल्हाचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास | बोड जिल्हाइतिहास परिषद, |
| ४०. | अर्थशास्त्र-प्रौढ | सौ.डॉ.देशमुख पुरस्कार | रु.५०,०००/- | श्री.मिलोद संगोराम, पुणे | बखर भारतीय प्राप्तिकरांची | राजहंस प्रकाशन, पुणे |
| ४१. | राज्यशास्त्र व समाजशास्त्र-प्रौढ | डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार | रु.५०,०००/- | डॉ.नंद दाभोळकर, सातारा | तिमिरातुन तेजाकडे | राजहंस प्रकाशन, पुणे |
| ४२. | ” .. | (विभागून) | | श्री.शरद जोशी, पुणे | बळीचे राज्य योगार आहे | जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद |

४ . . .

मन २०१० -२०११ या वर्षाकरीता उल्कृष्ट मराठी वाड.मय निमीस राज्य पुस्कार प्रदान करण्यासाठी

पात्र ठरविण्यात आलेल्या लेखक / साहित्यिकांची यादी

| अ.क्र. | वाड.म्य प्रकार | पुस्कार | रक्कम | लेखकाचे नांव | पुस्तकाचे नांव | प्रकाशन संस्था |
|--------|-------------------------------------|----------------------------------|-------------|-----------------------------------|---------------------------------------|-------------------------------------|
| ४३. | राज्यशास्त्र व समाजशास्त्र-विशेष | बै.नाथ ऐ पुस्कार | रु.२०,०००/- | श्री.सोताराम पं.खेर, पुणे | दारिद्र्याची संकल्पना आणि निवारण | दिलिपाज प्रकाशन, पुणे |
| ४४. | तत्त्वज्ञान व मानसशास्त्र-प्रौढ | ना.गो.नांदापूरकर पुस्कार | रु.५०,०००/- | श्री.फादर फानिस्स दिब्रिटो, वसई | सुवोध बायबल | दिलीप माजगावकर राजहंस प्रकाशन, पुणे |
| ४५. | शिक्षणशास्त्र-प्रौढ | कर्मवीर भाऊराव पाटील पुस्कार | रु.५०,०००/- | श्री.संदीपकुमार साळुखे | हम होंगे कामयाब | राजहंस प्रकाशन, पुणे |
| ४६. | भाषाशास्त्र व व्याकरणप्रौढ | ना.गो.कालेलकर पुस्कार | रु.५०,०००/- | श्री.सुरेश पांडुरंग वाघे, मुंबई | संकल्पना कोश | ग्रंथालौ प्रकाशन, दादर |
| ४७. | भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञान | डॉ.एन.आर.तावडे पुस्कार | रु.५०,०००/- | श्री.अशोक वाडकर, कोल्हापूर | आविष्करण आधुनिक वास्तुकलेचे | अक्षरांश प्रकाशन, कोल्हापूर |
| ४८. | --- | (विभागून) | | श्री.जोसेफ तुस्कानो | विज्ञानवाटा | अनघा प्रकाशन, ठाणे |
| ४९. | दर्लित, पददर्शितावरील आदर्श साहित्य | लोकशाहीर अणणाभाऊ साठे पुस्कार | रु.३०,०००/- | श्री.प्रायदव गायकवाड, परमणी | सम्यक संवाद | प्रजा प्रबोधन प्रकाशन, सांगली |
| ५०. | अनुवादित-प्रौढ | तकरीथ लक्षणशास्त्री जोशी पुस्कार | रु.५०,०००/- | श्रीमती सुनंदा अमरापूरकर, मुंबई | डिसअपिअरेंग डॉटस | मॅर्जिस्टिक प्रकाशन, पुणे |
| ५१. | --- | (विभागून) | | श्री.सत्यंसिद्ध बर्वे, अंबरनाथ | श्रीमद भागवत महापुराण | ग्रंथालौ, मुंबई |
| ५२. | अनुवादित-प्रथम | वा.रा.कांत पुस्कार | रु.३०,०००/- | श्रीमती उषा तोंबे, मुंबई | जगणीव | स्वरंग प्रकाशन, ठाणे |
| ५३. | संपादित-प्रौढ | डॉ.वि.भिं.कोलते पुस्कार | रु.५०,०००/- | श्री.महेश केळूसकर दुष्टी | मधु मंगेश कर्णिक सुष्टी आणि रत्नागीरी | कोकण मराठी साहित्य परिषद, |
| ५४. | संपादित-प्रथम | रा.ना.चव्हाण पुस्कार | रु.३०,०००/- | श्री.अरुण शेवते, मुंबई | ऐवज | कृतुंग प्रकाशन, मुंबई |
| ५५. | आधारित-प्रौढ | संत गाडो महाराज पुस्कार | रु.५०,०००/- | श्री.पांडुरंग दत्तात्रेय देशपांडे | जानेश्वरी (सांकेतिक शब्ददर्शन) | उत्कर्ष प्रकाशन, पुणे |

५ . . .

सन २०१० - २०११ या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाडे.मय निर्मितीस राज्य पुस्तकार प्रदान करण्यासाठी

पात्र ठरविण्यात आलेल्या लेखक / साहित्यिकांची यादी

| अ.क्र. | वाडे.मय प्रकार | पुस्तकार | रक्कम | लेखकाचे नाव | पुस्तकाचे नाव | प्रकाशन संस्था |
|--------|--------------------------------|----------------------------------|-------------|--------------------------------------|---|----------------------------|
| ५६. | संशोधन-प्रौढ | ग.अं.माडबोलिकर पुस्तकार | रु.१०,०००/- | डॉ.कृष्णा शेंडे, नंदेड | मुलतानी समाज व सामाजिक परिवर्तन | निमल प्रकाशन, नंदेड |
| ५७. | --- .. | (विभागान्) | | सौ.पूर्णिमा भागवत, नागपूर | माधव मधुपुरीचा | संवेदना प्रकाशन, पुणे |
| ५८. | ललितकला आस्वादपर लेखन-प्रौढ | पुल.देशपांडे पुस्तकार | रु.५०,०००/- | श्रीमती माधवी महेंद्रळे, पुणे | देवी प्रतिभेदा कलावंत मायकेल अँजेलो | अमेय प्रकाशन, पुणे |
| ५९. | --- | (विभागान्) | | श्री.महावीर जांधळे, पुणे | नाद अंतरिचा, श्रीलंका | समर्प प्रकाशन, पुणे |
| ६०. | शेती व शेतीपूरक लेखन-प्रौढ | वसंतराव नाईक पुस्तकार | रु.५०,०००/- | श्री.अशोक भेलके, पुणे | सिंचन व्यवस्थापन | स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे |
| ६१. | शेतीपूरक व्यवसाय लेखन-प्रौढ | डॉ.पंजाबराव देशमुख पुस्तकार | रु.५०,०००/- | श्री.डॉ.बी.एस.कापसे | आंबा लागवड ते नियात | साकेत प्रकाशन, औरंगाबाद |
| ६२. | क्रीडा वाडे.मय-प्रौढ | राजर्षी शाह महाराज पुस्तकार | रु.५०,०००/- | श्री.सुबोध मयुरे | चला क्रिकेट शिक्षा | राजंहंस प्रकाशन, पुणे |
| ६३. | संगणक व इंटरनेट-प्रौढ | रंतर परांजे पुस्तकार | रु.५०,०००/- | श्री.माधव शिरवळकर | संगणकावरैल मराठी आणि युनिकोड | संगणक प्रकाशन, नवी मुंबई |
| ६४. | पर्यावरण-प्रौढ | डॉ.सलीम अली पुस्तकार | रु.५०,०००/- | श्री.अभिजित घोरपडे, पुणे | संथ वाहते | रोहन प्रकाशन, पुणे |
| ६५. | बृहन्महाराष्ट्र पुस्तकार-प्रौढ | विठ्ठल रामजी शिंदे पुस्तकार | रु.५०,०००/- | डॉ.शोभा नाईक, बेळगाव | देखणी : जगण्याचे ऊर्क्यपातन | दर्या प्रकाशन, पुणे |
| ६६. | बृहन्महाराष्ट्र पुस्तकार-प्रौढ | सयाजी महाराज गायकवाड पुस्तकार | रु.५०,०००/- | श्री.बा.जोशी, गुजरात | उत्तम मध्यम | पद्मांधा प्रकाशन, पुणे |
| ६७. | कविता-बाल वाडे.मय | भा.रा.तांबे पुस्तकार | रु.५०,०००/- | श्री.रमेश तांबे, मुंबई | स्वजन | साने गुरुजी कथामाला, मुंबई |
| ६८. | कविता | वा.गो.मायदेव पुस्तकार | रु.५०,०००/- | श्रीमती लीला शांतिकुमार शहा, डॉबिवली | कविता पर्यावरणाच्या आणि नव्या विचारांच्या | व्यास क्रिएशन, ठाणे |
| ६९. | चरित्रे-बाल वाडे.मय | वि.का.ओक पुस्तकार | रु.५०,०००/- | श्री.मोहन विष्णुपंत जोशी | आपले राष्ट्रपती | मोनल प्रकाशन |
| ७०. | चरित्रे | ग.ह. पाटील पुस्तकार | रु.५०,०००/- | श्री.बाळराणे | गाऊ त्यांना आरती | पाटनर पब्लिकेशन, विरार |

प्रत्या वर्तविष्यात् आलेल्या हेणुक / सहित्यिकांची यादी
समन २०१० -२०११ या वर्षाकरीता उकडू भराठी वाढ. मय निर्मीस राज्य पुस्तकार प्रदान करण्यासाठी

| अ.क्र. | वाड्मय प्रकार | पुरस्कार | रक्कम | लेखकाचे नाव | पुस्तकाचे नाव | प्रकाशन संस्था |
|--------|---|----------------------------|--------------------------|-------------------------------|----------------------|-------------------------------------|
| ७१. | सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्र)- बाल वाड्मय | यदुनाथ थरते पुरस्कार | रु.५०,०००/- | डॉ.प्रमोद चौबे | धिंगाची करामत | राजा प्रकाशन, माहोम |
| ७२. | सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्र)- बाल वाड्मय | राजा केळकर पुरस्कार | रु.५०,०००/- | श्री.राजीव तांबे | गंमत शाळा | दिलीप माजावाकर राजहंस प्रकाशन, पुणे |
| ७३. | नाटक व एकांकिका- बाल वाड्मय | राम गणेश गडकरी पुरस्कार | रु.५०,०००/- | डॉ.सतीश साळुंके | पास की नापास | परवर्तन प्रकाशन, बैड |
| ७४. | नाटक व एकांकिका- बाल वाड्मय | शाहीर अमरशेख पुरस्कार | रु.५०,०००/- | श्री.शरद पिदडी, यवतमाळ | चिठु काऊची कथा नवी | अंकुर प्रकाशन, अकोला |
| ७५. | -- " -- | (विभागून) | डॉ.भगवान अंजनीकर, नांदेड | परीक्षा | निमल प्रकाशन, नांदेड | |
| ७६. | नाटक व एकांकिका- बाल वाड्मय | वा.गो.आपट पुरस्कार | रु.५०,०००/- | श्रीमती मृणमयी बारगंडे, मुंबई | चला तावूया झाडे | लीला वैद्य, अंधेरी |
| ७७. | बाल कांदबरी / छोट्या गोष्टी/परीकथा/ लोककथा | गोपीनाथ तळबलकर पुरस्कार | रु.५०,०००/- | श्री.संजय वड्रेरेकर, लोधिवाली | नको ते देवपण | स्वर्ण |
| ७८. | बाल कांदबरी / छोट्या गोष्टी/परीकथा/लोककथा | साने गुरुजी पुरस्कार | रु.५०,०००/- | श्रीमती कविता महेंढळे | टर्निंग पॉइंट | टॉप पब्लिकेशन, डॉब्बवली |
| ७९. | बाल कांदबरी / छोट्या गोष्टी / परीकथा / लोककथा | कवी दत पुरस्कार | रु.५०,०००/- | संजय कपदान | लल्ली | नीहारा प्रकाशन, पुणे |
| ८०. | बाल कांदबरी / छोट्या गोष्टी / परीकथा / लोककथा | ना.धो.ताम्हणकर पुरस्कार | रु.५०,०००/- | फॅनीच्या साहस कथा | | डायमंड पब्लिकेशन, पुणे |
| ८१. | ललित गाय / बालसाहित्य समीक्षा आणि संकीर्ण | रेहरंड ना.वा.टिळक पुरस्कार | रु.५०,०००/- | श्री.रमेश महाले, नाशिक | अंतराळातील स्टेशन | दिलीपराज प्रकाशन, पुणे |

* * * * *